

मराठी विभाग अहवाल २०१८-१९

दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालखंड मराठी विभागात मराठी भाषा पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. दि. ०७ जानेवारी २०१९ रोजी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवडयाला सुरुवात झाली. यात २० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात प्रथम कु. वैशाली शिवराम माळी (TYBA), कु. अश्विनी गजानन चौधरी(TYBA) द्वितीय क्रमांक, कु. मोनिका समाधान जगताप (TYBA) तृतीय क्रमांक या विद्यार्थिनी स्पर्धेत विजेत्या ठरल्या.

दि. ०८ जानेवारी २०१९ रोजी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कु. यमुना गोपाळ पाटील (SYBA) प्रथम क्रमांक, कु. स्नेहा संजय पाटील (SYBA) द्वितीय क्रमांक, कु.वैशाली शिवराम माळी (TYBA) तृतीय क्रमांक या विद्यार्थिनी स्पर्धेच्या मानकरी ठरल्या.

दि. ०९ जानेवारी २०१९ रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. मंगला विलास कोलते (TYBA), कु. अश्विनी संजय बारी (FYBA) द्वितीय क्रमांक, कु. प्रगती संजय शर्मा (TYBA) तृतीय क्रमांक या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या.

दि. १० जानेवारी २०१९ रोजी मराठी विभागातर्फे कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक कु. शुभांगी गजानन चौधरी (SYBCom), कु. तेजश्री अरुण सोनार (TYBA) द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक कु. अश्विनी गजानन चौधरी या विद्यार्थिनींनी मिळविला.

दि. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यात मराठी विभागातील डॉ. रत्ना जावरास तसेच विभागातील द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाचे विद्यार्थी. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

दि. ०१ जानेवारी २०१९ रोजी गुरुनाथ फाउंडेशन आयोजित विद्यापीठ स्तरीय निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात ७६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात जिल्हापातळीवर कु. काजल राजेंद्र पाटील (FYBSc) ह्या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला, तर तालुका पातळीवर कु. आकांक्षा मोहनसिंग राजपूत (FYBSc), कु. प्रगती संजय शर्मा (TYBA) द्वितीय क्रमांक, तर प्रशांत बाळू सपकाळ (SYBSc)या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकविला, अक्षय विलास ढगे (SYBSc) यास उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला, तर कु. रुपाली शिवचंद सरताळे (TYBA) या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. या निबंधस्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. रत्ना जावरास यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.

मराठी विभागात दर वर्षी साजरा होणाऱ्या नियमित उपक्रमांमध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. अपर्णा चंद्रस, डॉ. रत्ना जावरास यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य अरविंद चौधरी, उपप्राचार्य डी.एस. पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.

डॉ. रत्ना जावरास
मराठी विभाग



मराठी भाषा पंधरवडा

गुरुनाथ फाउंडेशन आयोजित विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धा